

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये घरेलू कामगारांची नोंदणी/ नुतणीकरण वाढविणेकरीता जाहिरातीच्या माध्यमातून माहिती, प्रचारप्रसिद्धी, जनजागृती करण्यासाठी जाहिरात माध्यम आराखडयास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

### महाराष्ट्र शासन

#### उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक :- घरेलू-१२२४/प्र.क्र.६/कामगार-७अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक:- १६ फेब्रुवारी, २०२४.

#### वाचा:-

१. विकास आयुक्त (असंघटित कामगार), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दि.०९.०१.२०२४ च्या पत्रांन्वये प्राप्त प्रस्ताव.
२. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचे इतिवृत्त क्र. वृत्तचित्र शाखा/का-७, दिनांक ०८.०२.२०२४

#### प्रस्तावना :-

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८, अन्वये राज्यात घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येवून, त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येते. सदर घरेलू कामगारांची नोंदणी/नुतणीकरण वाढविण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविणे. या उद्देशाकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जाहिरातीद्वारे प्रसार व प्रसिद्धी करून, प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कार्य कामगार विभागाकडून करण्यात येते. त्याअनुषंगाने, विकास आयुक्त (असंघटित कामगार), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयामार्फत दि. ०९.०१.२०२४ च्या पत्रांन्वये जाहिरात प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये घरेलू कामगारांची नोंदणी/ नुतणीकरण वाढविणेकरीता जनजागृती करण्यासाठी रु. ४,९६,३९,२००/- (अक्षरी रु. चार कोटी शहाण्णव लाख एकोणचाळीस हजार दोनशे फक्त) इतक्या रकमेच्या जाहिरात माध्यम आराखडयास मान्यता दिली आहे. सदर रु. ४,९६,३९,२००/- (अक्षरी रु. चार कोटी शहाण्णव लाख एकोणचाळीस हजार दोनशे फक्त) इतक्या रकमेच्या जाहिरात माध्यम आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

**शासन निर्णय :-**

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी/ नुतनीकरण वाढविणे यासाठी जाहिरात व प्रसिध्दीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचविणे. या उद्देशाकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने रु. ४,९६,३९,२००/- (अक्षरी रु. चार कोटी शहाण्णव लाख एकोणचाळीस हजार दोनशे फक्त) इतक्या रकमेच्या जाहिरात माध्यम आराखडयास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. माध्यम आराखडयाचा तपशील खालील प्रमाणे:-

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय					
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगारांची नोंदणी/नुतनीकरण वाढविणेकरिता जनजागृती					
क्र.	माध्यम	तपशिल	रक्कम (प्रती नग)	संख्या	एकूण रक्कम
१.	निर्मिती साहित्य (Production of Creative)	प्रिंट व इतर बाह्य माध्यमांसाठी क्रिएटिव्ह	१०,०००	५	५०,०००
		ऑडिओ जिगल/स्पोर्ट (हिंदी, मराठी)	४५,०००	४	१,८०,०००
	Total- A				२,३०,०००
क्र.	माध्यम	तपशिल	दर	संख्या	एकूण रक्कम
१.	बेस्ट बस रॅप	बेस्टच्या बसेसच्या मागील आणि दोन्ही बाजूवरून जाहिरातीचे प्रसारण	सीबीसी दर (DAVP)	१५	२०,००,०००
२.	NMMT बस रॅप	नवी मुंबई शहरातील बस रॅपद्वारे प्रसिद्धी	सीबीसी दर (DAVP)	१५	२०,००,०००
३.	PMPL बस रॅप	पुणे शहरातील बस रॅपद्वारे प्रसिद्धी	सीबीसी दर (DAVP)	१५	१५,००,०००
४.	Solapur बस रॅप	सोलापूर शहरातील बस रॅपद्वारे प्रसिद्धी	सीबीसी दर (DAVP)	१५	१५,००,०००
५.	एमएसआरसीटीसी बस रॅप	महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मागील व दोन्ही बाजूवरून जाहिरातीचे प्रसारण	जुने DAVP दर	१५	१,५०,००,०००
६.	बस क्यू शेल्टर	मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर परिवहन विभागाच्या बस क्यू शेल्टरद्वारे प्रसिद्धी	सीबीसी दर (DAVP)	१५	७०,००,०००

७.	एसटी बस डेपो मधील एलईडी स्क्रीन	एसटी बस डेपो मधील एलईडी स्क्रीनद्वारे प्रसिद्धी	जुने DAVP दर	१५	१,००,००,०००
८.	खाजगी एफएम रेडिओ स्टेशन	राज्यातील एफ एम वाहिन्याच्या ६० स्टेशनवरून ऑडिओ जिंगल/स्पॉट चे प्रसारण	सीबीसी दर (DAVP)	१५	२५,००,०००
९.	आकाशवाणी	In Midbreak of News Bulletin of ७.१० a.m. and ७.०० p.m. state hook up	केंद्र सरकार	१५	१०,००,०००
१०	ऑडिओ अनाऊंसमेंट	लोकल ट्रेन मधील ऑडिओ अनाऊंसमेंट	सीबीसी दर (DAVP)	१५	५०,००,०००
Total -B					४,७५,००,०००
TOTAL EXPENDITURE (A+B)					४,७७,३०,०००
९.	As per GR Dt. १३.०८.२०२१ - Administrative Expenses ४% till ५ Crore and above ५ Cr of Media Plan २ % on all increasing amount	माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला येणारा कार्यालयीन उपकरणावरील खर्च, सॉफ्टवेअर, तात्पुरता मनुष्यबळावरील खर्च, संशोधन खर्च, वाहतूक खर्च, इतर किरकोळ खर्च			१९,०९,२००
ToTAL EXPENDITURE (A+B+C)					४,९६,३९,२००

०३. सदर देयकांचा खर्च या विभागाच्या मागणी क्र.के-४, मुख्यलेखाशीर्ष २२३०-कामगार व सेवायोजन या लेखाशीर्षाखालील (२२३० ५३४५) या मधून सन २०२३-२४ या वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतुदी मधून करण्यात येईल अथवा घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे शासकीय अनुदान मधून जो निधी संचित आहे त्यातून करण्यात येईल.

०४. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा, शासन निर्णय क्र. विअप्र २०१३/प्रक्र ३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग पहिला, उप विभाग दोन यामधील अ.क्र.८, नियम क्र.१७ (अ) अन्वये प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

०५. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यानुषंगाने संबंधित जाहिरात एजन्सी/आस्थापनांना कार्यादेश देण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी.

०६. विकास आयुक्त (असंघटित कामगार), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपरोक्त नमूद देयकांबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब न करता शासनास सादर करावीत.

०७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०२१६१४५३०७४६१० असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( स्व. य. कापडणीस )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, उप मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
- ८) विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांचे कार्यालय, प्रभादेवी, मुंबई -१३
- ९) महालेखापाल -१/२, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १०) अधिदान व लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ११) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) उप सचिव (कामगार -७ अ) उद्योग, ऊर्जा, खनिकर्म व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा, खनिकर्म व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) निवडनस्ती (कामगार-७ अ), उद्योग, ऊर्जा, खनिकर्म व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.